

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम
कामगार कल्याणकारी मंडळांमध्ये
कर्मचाऱ्यांच्या भरतीस मान्यता
देण्याबाबत

महाराष्ट्र शासन

उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

शासन निर्णय क्रमांक इमारत २०१२/प्र.क्र.१६१/कामगार-७अ
दिनांक : ४ ऑक्टोबर, २०१२

- वाचा :** १) शासन अधिसूचना, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग क्रमांक : बीसीए २००९/प्र.क्र.८/
कामगार- ७अ, दि. १ मे, २०११
२) शासन अधिसूचना उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग क्रमांक : बीसीए २००९/प्र.क्र.८/
कामगार- ७अ, दि. १४ नोव्हेंबर, २०११.
३) कामगार आयुक्ताचे पत्र क्र. काआआ/इवइबांकाकमं/२०१२/१२०६/कार्या ३०, दि. २७.६.२०१२
व १४४२, दि. ९.८.२०१२
४) शासन निर्णय , ऊर्जा व कामगार विभाग क्रमांक : इमारत २०१२/प्र.क्र.१६१/कामगार-७अ,
दिनांक : ३ ऑक्टोबर, २०१२

शासन निर्णय :

इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार विनियमन व सेवाशर्ती) अधिनियम १९९६ मधील तरतुदीच्या अनुषंगाने शासन अधिसूचना, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग क्र. : बीसीए २००९/प्र.क्र.८/कामगार- ७अ, दि. १ मे, २०११ अन्वये इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची पुनर्रचना करण्यात आली आहे. सदर मंडळ कार्यरत झाले असून त्याचे कार्यक्षेत्र संपूर्ण राज्यभर आहे. या मंडळांसाठी शासन निर्णय उद्योग,ऊर्जा व कामगार विभाग क्र.इमारत २०१२/प्र.क्र.१६१ /कामगार ७अ, दि. ३ ऑक्टोबर, २०१२ अन्वये एकूण ५६ पदांची निर्मिती करण्यात आली आहे. या ५६ पदांवर सोबत जोडलेल्या **परिशिष्ट- अ व ब** मध्ये दर्शविल्यानुसार मंडळस्तरावर भरती करण्यास खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून शासनाची सहमती देण्यात येत आहे.

- १) मंडळांने उपकरापोटी जमा असलेली रक्कम व कर्मचाऱ्यांची आवश्यकता याचा फेरआढावा घेऊन, यासोबत जोडलेल्या **परिशिष्ट-अ व ब** मध्ये दर्शविलेल्या पदांच्या संख्येच्या कमाल मर्यादेपर्यंत, मंडळामध्ये पदे भरण्याबाबत प्रथम ठराव करण्यात यावा. तथापि, प्रत्यक्ष पदे भरताना इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार विनियमन व सेवाशर्ती) अधिनियम, १९९६ च्या कलम २४ (३) नुसार 'मंडळ कोणत्याही आर्थिक वर्षात एकूण खर्चाच्या निव्वळ ५ टक्के रक्कमेपर्यंत, मंडळ सदस्य व अधिकारी यांना देय असलेले भत्ते तसेच पगारापोटी प्रशासकीय व अन्य प्रशासकीय बाबींकरिता व मंडळ बैठकीकरिता खर्च करू शकेल', या तरतुदीच्या अधीन राहून कार्यवाही करण्यात यावी.


- २) मान्यता देण्यात आलेल्या सर्व पदांसाठीचे सेवाप्रवेश नियम हे शासनाच्या समकक्ष पदांसाठी असलेल्या सेवाप्रवेश नियमाआधारे तयार करून घ्यावेत व त्यास मंडळाची मान्यता घेण्यात यावी.
- ३) सदर पदे भरण्यासाठी शासनाचे सर्व प्रचलित नियमांचे पालन करून विहित कार्यपद्धती अवलंबविण्यात यावी.
- ४) मंडळातील पदे भरतांना मागासवर्गीयासाठी असलेल्या आरक्षणाच्या प्रचलीत आदेशांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. विहित पद्धतीने आरक्षणाची बिंदू नामावली तयार करून ती सक्षम प्राधिकाऱ्याकडून तपासणी करून घ्यावी व त्यानंतरच पदे भरण्याबाबत जाहिरात देण्यात यावी.
- ५) महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार विनियमन व सेवाशर्ती) नियम, २००७ च्या कलम ४० नुसार सदर पदे प्रतिनियुक्तीने भरण्याची तरतूद आहे. त्यानुसार आवश्यकतेनुसार कार्यवाही करण्यात यावी.
- ६) प्रचलित नियम व आदेशानुसार अपंगांसाठी लागू असलेले ३ टक्के आरक्षण वरील पदांना लागू राहील, त्यानुसार अपंगांसाठी आरक्षित पदे जाहीरातीमध्ये दर्शविण्यात यावी.
- ७) प्रचलित नियम व आदेशानुसार महिलांसाठी लागू असलेल्या ३० टक्के आरक्षणानुसार महिलांसाठी आरक्षित पदे जाहीरातीमध्ये दर्शविण्यात यावी.
- ८) भविष्यात इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या उपकरापोटी जमा झालेल्या रक्कमेमध्ये घट झाल्यास या पदांच्या वेतनावरील खर्च भागविण्यासाठी या मंडळाला कोणत्याही प्रकारचे अनुदान/अर्थसहाय्य शासनाकडून देण्यात येणार नाही.

सदरहू आदेश हे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार विनियमन व सेवाशर्ती) नियम २००७ चे कलम ४० अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र. २६६/१२/व्यय-१६, दि. २४ ऑगस्ट, २०१२ व अनौपचारिक संदर्भ वित्तीय सुधारणा, दि. ११.९.२०१२ नुसार वित्त विभागाच्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय शासनाच्या संकेतस्थळावर २०१२-१००४/५०५२११०१ या क्रमांकावर उपलब्ध आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,



(सोमनाथ पोटेरे)

कार्यासन अधिकारी

प्रत :-

मा.राज्यपाल यांचे सचिव,
मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,
मा.उपमुख्यमंत्री यांचे सचिव,
मा.मंत्री (कामगार) यांचे खाजगी सचिव,
मा.राज्यमंत्री (कामगार) यांचे खाजगी सचिव,
मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन,

अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव सर्व मंत्रालयीन विभाग, मंत्रालय, मुंबई.

(मंत्रालयीन सर्व विभागांकडून हा शासन आदेश त्यांच्या अधिनस्त असलेल्या सर्व सार्वजनिक उपक्रमांच्या/कार्यालयांच्या निदर्शनास आणण्यात यावा.)

महालेखापाल, महाराष्ट्र १/२ (लेखा अनुज्ञेयता व लेखा परिक्षा) मुंबई/नागपूर

मुख्य वनसंरक्षक, वन विभाग, नागपूर

अधिदान व लेखा अधिकारी, वांद्रे, मुंबई

निवासी लेखा परिक्षा अधिकारी, मुंबई

सर्व कोषागारे

मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग

सर्व विभागीय आयुक्त

कामगार आयुक्त तथा अध्यक्ष, इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ,

कामगार भवन, दुसरा मजला, ई ब्लॉक, सी- २०, बांद्रा- कुर्ला कॉम्प्लेक्स, सिटी पार्कजवळ, बांद्रा (पू),
मुंबई. ५१

सर्व जिल्हाधिकारी

सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

सर्व महानगरपालिका/नगरपालिका आयुक्त

सर्व गटविकास अधिकारी, पंचायत समिती

सर्व मुख्याधिकारी, नगर परिषद

सर्व नोंदणी अधिकारी

कामगार आयुक्त यांच्या आस्थापनेवरील सर्व क्षेत्रीय अधिकारी (द्वारा कामगार आयुक्त)

सर्व अधिकारी (कामगार प्रभाग) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई — ३२.

कक्ष अधिकारी (प्रशासन-२) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग यांना सदर शासन निर्णय वेबसाईटवर
टाकण्याच्या विनंतीसह अग्रेषित/निवडनस्ती.

शासन निर्णय उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्रमांक : इमारत २०१२/प्र.क्र.१६१/कामगार ७अ,
दिनांक ४ ऑक्टोबर, २०१२ सोबतचे सहपत्र)

परिशिष्ट - अ

**महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या मुंबई येथील
मुख्यालयासाठीच्या नवीन पदनिर्मितीचा तपशिल**

अ.क्र.	पदनाम	एकूण पदे	सहाय्य वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी वेतन	वेतन ग्रेड
१.	सहाय्यक कामगार आयुक्त (इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ)	१	९३०० - ३४८००	४६००
२.	लेखा व वित्त अधिकारी वर्ग- २(प्रतिनियुक्तीवर)	१	९३००-३४८००	४४००
३.	सरकारी कामगार अधिकारी (इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ)	१	९३००-३४८००	४४००
४.	अधिक्षक	१	९३००-३४८००	४३००
५.	लेखापाल	१	९३००-३४८००	४२००
६.	वरिष्ठ लिपिक	२	५२००-२०२००	२४००
७.	मराठी/इंग्रजी लघुटंकलेखक	१	५२००-२०२००	२४००
८.	लिपिक-टंकलेखक	४	५२००-२०२००	१९००
९.	वाहन चालक	२	५२००-२०२००	१९००
१०.	दप्तरी	१	४४४०-७४४०	१६००
११.	शिपाई	३	४४४०-७४४०	१३००
	एकूण पदे	१८		

(शासन निर्णय उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्रमांक : इमारत २०१२/प्र.क्र.१६१/कामगार ७अ,
दिनांक ४ ऑक्टोबर, २०१२ सोबतचे सहपत्र)

परिशिष्ट - ब

**इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या जिल्हा कार्यालयासाठीच्या
नवीन पदनिर्मितीचा तपशिल**

अ.क्र.	पदनाम	सहाय्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी	
		वेतन	वेतनग्रेड
१.	सरकारी कामगार अधिकारी (इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ)	९३०० - ३४८००	४४००
२.	लिपिक - टंकलेखक	५२०० - २०२००	१९००

अ.क्र.	जिल्ह्याचे नांव	सरकारी कामगार अधिकारी (इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ) (पदसंख्या)	लिपिक-टंकलेखक (पदसंख्या)
	कोकण विभाग		
१.	मुंबई शहर	१	१
२.	मुंबई उपनगर	१	१
३.	ठाणे	१	१
४.	रायगड	१	१
५.	रत्नागिरी, सिंधूदुर्ग	१	१
	एकूण कोकण विभाग	५	५
	पुणे विभाग		
१.	पुणे	१	१
२.	सांगली, सातारा	१	१
३.	कोल्हापूर	१	१
४.	सोलापूर	१	१
	एकूण पुणे विभाग	४	४
	नाशिक विभाग		

१.	नाशिक, अहमदनगर	१	१
२.	जळगांव, धुळे व नंदुरबार	१	१
	एकूण नाशिक विभाग	२	२
	औरंगाबाद विभाग		
१.	औरंगाबाद, जालना	१	१
२.	नांदेड, परभणी, हिंगोली व लातूर	१	१
३.	बीड, उस्मानाबाद	१	१
	एकूण औरंगाबाद विभाग	२	२
	अमरावती विभाग		
१.	अमरावती, यवतमाळ	१	१
२.	अकोला, वाशिम व बुलढाणा	१	१
	एकूण अमरावती विभाग	२	२
	नागपूर विभाग		
१.	नागपूर, वर्धा	१	१
२.	गोंदिया, भंडारा	१	१
३.	चंद्रपूर, गडचिरोली	१	१
	एकूण नागपूर विभाग	३	३
	सर्व विभागाची एकत्रित एकूण पदे	१९	१९